

भाग चा.र-अ] महाराष्ट्र शासन राजपत्र, जुले ११, १९९१/आवाह २०, शके १९९३

३७९

वित्त विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २५ जून १९९१

२४६

मारताचे संविधान

क्रमांक सेनिवे. १०९०/३६८/सेवा-४—मारताच्या संविधानाचा अनुच्छेद ३०९ म्याच्या परंतुकाळीये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्राचे राज्यपाल, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ ला आणण्यांची सुधारणा करणारे पुढील नियम करीत आहेत:—

१. (एक) या नियमांस, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) (सुधारणा) नियम, १९९१ असे म्हणावे.

(दोन) हे नियम राजपत्रात प्रसिद्ध होण्याच्या दिनाकापासून अमलात येतील.

२. महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ मधील नियम, ११४ मध्ये,—

“नियम १११ अनुसार अशा शासकीय कर्मचाऱ्याच्या संबंधात प्रदेय होणारी सेवा-निवृत्ति उपदान/मृत्यु उपदानाची रक्कम शासनाकडे व्यपगत होईल, मात्र ज्या व्यक्तीस आकड्याएवजी खालील शब्द, आकडे व परंतुक घालण्यात यावे:—

“नियम १११ अनुसार अशा शासकीय कर्मचाऱ्याच्या संबंधात प्रदेय होणारी मत्य उपदान/सेवानिवृत्ति उपदानाची रक्कम शासनाकडे व्यपगत होईल, मात्र ज्या व्यक्तीस न्यायालयाकडून उत्तराधिकार प्रमाणपत्र मंजूर करण्यात आलेला आहे, वशा व्यक्तीस सेवानिवृत्ति उपदान/मृत्यु उपदानाची रक्कम प्रदेय राहील.”

महाराष्ट्राचे राज्यपाल याच्या आदेशानुसार न नावाने,

अ.ना. कुलकर्णी,
शासनाचे उप सचिव.

प्रति.

- महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) १, महाराष्ट्र, मुंबई (८० प्रती),
- महालेखापाल (लेखापरीक्षा) १, महाराष्ट्र, मुंबई (८० प्रती),
- महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) २, महाराष्ट्र, नागपूर (४० प्रती),
- महालेखापाल (लेखापरीक्षा) २, महाराष्ट्र, नागपूर (४० प्रती),
- अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई (४० प्रती),
- निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई (५ प्रती),
- मुख्य लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखा, नवी मुंबई,
- राज्यपालांचे सचिव,
- मुख्य मंत्रांचे सचिव,
- सर्व मंत्री यांचे खाजगी सचिव,
- सर्व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
- * प्रबंधक, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
- * प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
- * प्रबंधक, लोकआयुक्त व उप लोकआयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
- * सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
- * सचिव महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
- सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
- मंत्रालयातील सर्व विभाग,
- मंत्रालयाच्या निरनिराळच्या विभागांच्या अधीन असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रमुख,
- वित्त विभागातील सर्व कार्यासने (ग्रंथपाल ५ प्रती),
- निवड नस्ती, कार्यासन सेवा-४.

* पदान्वये

भाग चार-अ] महाराष्ट्र शासन राजपत्र, नं. ११, १९९१/आषाढ २०, शके १९९३

३८०

FINANCE DEPARTMENT

Mantralaya, Bombay 400 032; dated the 29th June 1991

CONSTITUTION OF INDIA.

No. PEN. 1090/369/SER-4.—In exercise of the powers conferred by the proviso to article 309 of the Constitution of India, the Governor of Maharashtra is hereby pleased to make the following rules further to amend the Maharashtra Civil Services (Pension) Rules, 1982, namely :—

1. (1) These rules may be called the Maharashtra Civil Services (Pension) (Amendment) Rules, 1991.

(2) These rules shall come into force on the date of their publication in the *Official Gazette*.

2. In rule 114 of the Maharashtra Civil Services (Pension) Rules, 1982,—
for the words and figure “under rule 111 shall lapse to the Government.”
the following shall be substituted, namely :—

“under rule 111 shall lapse to the Government; provided that the amount of death gratuity/retirement gratuity, shall be payable to the person in whose favour a Succession Certificate in respect of the gratuity in question has been granted by a Court of Law.”

By order and in the name of the Governor of Maharashtra,

A. N. KULKARNI.
Deputy Secretary to Government.

गोपनीय भूल १३, १९१७/आवाहन २०, शके १९१३. [भाग-२]

To

Accountant General, Maharashtra (Accounts and Entitlements) Maharashtra, Bombay (80 copies).

Accountant General (Audit)-I, Maharashtra, Bombay (80 copies).

Accountant General (Audit)-II, Maharashtra, Nagpur (40 copies).

The Pay and Accounts Officer, Bombay (40 copies).

The Resident Audit Officer, Nagpur (40 copies).

The Chief Auditor, Local Fund Accounts, New Bombay.

The Secretary to Governor.

The Secretary to the Chief Minister.

Private Secretaries to all Ministers.

Private Secretaries to all Ministers of State.

All Divisional Commissioners.

*The Prothonotary and Senior Master, High Court of Judicature, Bombay.

*The Registrar, High Court of Judicature, Appellate Side, Bombay.

*The Registrar, Office of the Lokayukta and Upa Lokayukta, Bombay.

*The Secretary, Maharashtra Public Service Commission, Bombay.

*The Secretary, Maharashtra Legislature Secretariat, Bombay.

The Chief Executive Officers of all Zilla Parishads.

All Departments of the Mantralaya.

All Heads of Departments and Heads of Offices under the various Departments of the Mantralaya.

All Desks in Finance Department (5 copies to Librarian).

The Select File, SER-4.

*By letter.

गोपनीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई